

ट्रॅक्ल माइंड ऑफ बॉडी

Hबईकरांना सहकुटुंब वीक एण्ड घालवण्यासाठी जाण्याजोगं सर्वात उत्तरलं की मिनी ट्रेन (सध्या बंद आहे) किंवा टैक्सीने थेट वर. मात्र तिथे पोचायला प्रवेशद्वारापासून लाल मातीचा रस्ता तुडवत किंवा घोड्यावरूनच प्रवास करावा लागतो. वाहनांना प्रवेश नसलेलं हे आशयातील एकमेव टिकाण. पण याच्येतीज या माध्यावरच्या रानात ददलेली किंत्येक गुपित प्रवाशांना क्वचितच माहीत असतात. शार्लेट लेक, सनसेट पॉइंटचा सूर्योस्त, घोड्यावरची रपेट घेतानाही आसपासच्या किंत्येक गोष्टी आपल्याला खुणावत असतात.

असंच एक वैशिष्ट्यच म्हणजे इथला जांभा दगड - लॅटराईट. या परिसरात इतक्या कमी उंचीवर जांभा दगड कफ्ऱ दथेच सापडतो. जांभा सापडण्याचं दुसरं जवळच ठिकाण म्हणजे थेट भीमाशंकर. औलिपिया, माऊंट बेरी, रग्बी यासारख्या ठिकाणीही हा जांभा दगड तुम्हाला पाहायला मिळेल. औलिपियाच रेसक्रोस म्हणजे तर याच दगडात तयार झालेलं एक छोटसे पठार कोकणात याला सडा म्हणतात ना तेच. ही माध्यरानवी मूळ उंची. पुढे पाऊसापण्याने चढ-उतार, ओढे-नाले कोरुन काढले. या प्रक्रियेने कोसळण्याच्या स्थितीत असणारे जांभ्याचे मोठाते खडक आपल्याला माऊंट बेरीच्या काठावर पाहायला मिळतात. औलिपियाच्या मागील बाजूकडून उत्तरताना जांभ्याची झोली आणि त्याला धारण करून असलेला 'मूळ पुरुष' बसाल्टही पाहायला मिळतो.

रिलेशनशिप लाइफ ऑफ स्टाइल पझल ट्रॅक्ल माइंड बॉडी रिलेशनशिप | लाइफ ऑफ स्टाइल | पझल |

या जांभ्याची आणजी सुंदर, कलात्मक रूपं पाहायची तर थोड आजूबाजूच्या घरात डोकावायला हवे. ब्रिटिशांच्या काळात बांधलेले इथले बंगले, वाढे आडरानात जाऊन हुडकायला द्वेत. लॅंस्टर न केलेली जांभ्याची अशी काही घरं त्याच्या लालसर सचिंद्र पोतामुळे एरवी लांबून जंगलाशी एकजीव होऊन जातात. थोडंसे त्यांना जवळ केलं की दिसतात ते सौदर्यची कोरीव आविष्कार. वरवर किंवित कमी होत गेलेले घटकोनी खांब. खांबाचा प्रत्येक दगड वेगाळा घडवलेला. प्रवेशद्वारातून दुर्मिल झालेली शोकरुही अजूनीही इधे टिकून आहे.

जिन्याची प्रत्येक पायरी वेगळ्या आकारात घडवलेली. जिन्याचे कोरीव रेलिंग. आणजीकी कीतीरी, वीक एण्ड तर यालाच कमी पडेल. या दगडाचा इथल्या जंगलाशी असलेला संबंधी मोठा जिव्हाळ्याचा. जांभ्याच्या पोकळ्यांमध्ये साठून राहिलेला पाणी इथल्या निमसदाहरित जंगलाला पोसतं. मुख्य अंजनाच्या झाडांबोरवरचं जांभूळ, पारजांभूळ, दिंडी, चांडी, फणसाडा, आंबा, वास अशी कीतीरी विविधता इथे पाहायला मिळते. जेमरेम एक, वीड कि.मी रुंदी असलेल्या या चिंचोळ्या भागावर प्राणी, पक्षीजीवनीही तेवढच बहरलेलं आहे. श्यामा, स्वर्णीय नर्तकासारखे पक्षी आमदी वाटेवरूनही दरशन देऊन जातात. लालतोंडी माकडं ही या जंगलाची रक्षक. माध्यरानमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी आहे. कोणी लाल-पिवळी प्लॅस्टिकची पिशवी मिरवत भट्कू लागला की या माकडांच्या तावडीत सापडलाच म्हणून समजा. इथली वानर मात्र फारशी माणसांच्या वाटेला जात नाहीत आणि तुम्ही जर वर्दळ नसलेल्या आडरानात शिरणार असाल तर मात्र तुमची चंगळच. कफ्ऱ तोंड बंद नि क्वान आणि ठोळे उघडे. एखाद मोठाल घुबड, हिरवी कबुतर, ग्राउंड श्रसा आणि बरंच काही पाहू शकाल.

ज्ञरोखरच तुम्ही भाग्यवान असाल तर एखाद्या वेळी शोकरुही दिसून जाईल. ही दोन-अडीच फूट लांबीची, झुपकेदार शेपटीची मोठाली खार पाहणे म्हणजे मेजवानीच. शोकरुही क्वचितच जमिनीवर उतरते त्यामुळे सलग एकमेकांना भिडलेल्या झाडांच्या फांद्या ही तिनी मुख्य गरज. माध्यरानची वृक्षराजी ही गरज अजूनतरी पूर्ण करत असल्याने अन्यथा दुर्मिल झालेली शोकरुही अजूनीही इधे टिकून आहे.

इथल्या जंगलातलं आणजी एक आकर्षण म्हणजे जवळजवळ वर्षभर प्रवाही असलेले द्वारे. वरच्या मुरुम आणि जांभ्या दगडाच्या धरात झिरपरत जाणारं पाणी कातळातन मात्र खाली शिरू शकत नाही.

मग वरनं जांभा आणि खालून बसाल्ट अशा दोघाच्या सीमारेषेवरून फुटलेले झारे पाहायला मिळतात. वरेचसे माध्यरानच्या काठाकाठाने, काही तर खोल गेंजेसमध्ये अगदी अडचणीत. उल्हास नदीतून माध्यरानला पाणीपुरवठा क्वायला लागल्यापासून किंत्येक झारे आता विस्मृतीत गेले आहेत. जंगलातून अशा झायांचा शोध घेण, तिथे आढळणारे कीटक, फुलपाखर, शोवाळी, नेचे असं वैशिष्ट्यगूण जीवन अभ्यासांन हाही एक घरारक अनुभव होऊ शकतो. अगदी 'Discovery' च्या घाटातला.

काही झारे मात्र अजूनीही स्थानिक लोकांकडून वापरले जातात. त्याची स्थानिक नावंही खासव. Harrisons spring ला गळतीचा झिरा तर Blackwater spring ला काळोखीचा झिरा. Mallet spring, Monkey spring हे तर पर्टकांच्या वाटेवरचे. मंकी पॉईंटकडून डावीकडे घरीत उत्तरलं कीतीरी तेवढे उंचीवरचे. मंकी स्प्रिंग पाहून समजा. तिथे दगडात कोरलेले

एक छानसं बाऊल. बाजूलाच राम आणि सीतेची मूर्ती. हा झरा आहे आदिवासीच्या वर येण्याच्या वाटेवर. हे आदिवासी तिथे भेटलेच तर पाणी कसं पितात ते आवर्जन पाहावे. हरण किंवा माकडं जशी काठावर पुढचे पाय टेक्वून घेट ओठ पाण्यावर लावतात अगदी तसेच. आपणाही मग करून पाहावे. आपल्याला उगाच वाटते पाणी उंट केलं म्हणून. पण प्रवाही पाणी असं थोडीच उंट होतं. उलट बाटली किंवा औंजळ बुडवली तर ते गळून ठेण्याची जास्त शक्यता.

आपल्यावैकी बच्यानजाणांनी माध्यरान आशी पाहिलेलं असेल. पण तरीही पुढा एकदा तयार होऊया एक नवीन दृष्टी घेऊन, एक नवीन माध्यरान पाहायला.

• विनीत वाघे
vinit.v@gmail.com

वीक एण्ड

माथ्यावरचं रान

